

Quick Heal Technologies Ltd.

Security Simplified

(Formerly Known as Quick Heal Technologies Pvt. Ltd.)

Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010, C & D,

7th Floor, opp. NECO Garden Society, Vimannagar, Pune - 411014

Tel: 020-66813232 | Email: info@quickheal.com

CIN - L72200MH1995PLC091408

Ref. No.: QHTL/Sec/SE/2018-19/69

15th March, 2019

The Manager,
Corporate Services,
BSE Limited,
14th floor, P J Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Ref: Security ID : QUICKHEAL
Security Code: 539678

The Manager,
Corporate Services,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
Symbol: QUICKHEAL
Series: EQ

Update: Postal Ballot - Advertisement

Dear Sirs.

This is to inform you that Quick Heal Technologies Limited ("Company") had completed the dispatch of the Postal Ballot Notice to all the eligible shareholders of the Company, on Wednesday, March 13, 2019. An advertisement has been released in the following newspapers on Friday, March 15, 2019:

a) Financial Express - English (all editions)

b) Dainik Prabhat - Marathi (Pune edition)

A copy of the published newspapers advertisement is attached herewith.

This will also be made available on the Company's website at www.quickheal.co.in.

Kindly take the same on record and acknowledge receipt.

Thanking you,

For Quick Heal Technologies Limited

Vinav Agarwal

Associate Company Secretary

Life insurers' first-year premium grows 7.6% during April-Feb

FE BUREAU Mumbai, March 14

FIRST-YEAR PREMIUM OF life insurance companies between April 2018 and February 2019 grew 7.6% to ₹1.77 lakh crore against ₹1.64 lakh crore during the corresponding period in the previous financial year.

Private players continued to grow faster at 22.31% compared to state-run Life Insurance Corporation of India (LIC) which posted a growth of only 1.39% during the period, showed data from the Insurance Regulatory and Development Authority of India (Irdai).

According to some market participants, the industry has been witnessing single-digit growth due to negative growth in segments such as individual single premiums and group

non-single premiums. The Irdai data showed that private players saw first-year premiums at ₹59,798.76 crore in the current financial year till February compared to ₹48,891.40 crore for the same period last year. On the other hand, LIC saw first-year premiums at ₹1.17 lakh crore between April and February as against ₹1.15 lakh crore in the corresponding period last fiscal. However, in February, the

life insurers saw first-year premium collection growth of 32.67% at ₹18,209.50 crore compared to ₹13,724.96 crore a year ago. The life insurance industry posted a 16% growth in its annualised premium equivalent (APE) at ₹7,009.6 crore in February compared to the same month a year ago. APE is the sum of annualised Private players continued to grow faster at 22.31% compared to state-run Life Insurance Corporation of India, which posted a growth

first year premiums on regular premium policies, and 10% of single premiums, written by insurance companies during any period from both retail and group policyholders.

of only 1.39%

"Individual APE growth for private sector life insurance companies picked up to 16% from 10% in January 2019 translating into YTD growth of 11%. HDFC Life was the only large player that reported a decline (individual APE down 6% yoy) while other large players were up 9-30%. Against this backdrop, improving share of the protection business augurs well for supporting VNB growth of key players and in that sense, makes APE growth less relevant," Kotak Institutional Equities said in a report.

Players like Birla Sun Life

Insurance, Bajaj Allianz, SBI Life and Tata AIA continued to see its APE growth in positive in the month of February."Private sector players reported 16% y-o-y growth in individual APE in February 2019, higher than past few months. Growth rate had moderated in April-July 2018 but picked up in later months prior to recording some sluggishness in November 2018 and inching up again. On YTD basis, individual APE was up 11% yoy," added the Kotak report.

IDBI Bank now a private sector lender

IDBI BANK HAS been categorised as a private sector lender following acquisition of majority stake by Life Insurance Corporation, RBI said.

In January, LIC completed the process of picking up a controlling 51% stake in the nearly crippled IDBI Bank.

"IDBI Bank has been categorised as a 'private sector bank' for regulatory purposes by Reserve Bank of India with effect from January 21, 2019 consequent upon LIC acquiring 51% of the total paid-up equity share capital of the bank," RBI said in a statement. IDBI Bank has been under the

prompt corrective action framework of RBI that bans it from corporate lending and branch expansions, salary hikes and other regular activities. —PTI

टीएचडीसी इंडिया लिमिटेड THDC INDIA LIMITED

TURBINE GENERATOR AND ASSOCIATED PACKAGES

FOR KHURJA SUPER

THERMAL POWER PROJECT

(2x660 MW)

LOCATED AT

VILLAGE DUSHAHARA

TEHSIL KHURJA, DISTT.

BULANDSHEHR, STATE OF

UTTAR PRADESH

CORRIGENDUM NO. 1 TO

INVITATION FOR BIDS (IFB)

(International Competitive

Bidding)

CORRIGENDUM NO.1 TO IFB

Number: 2018_THDC_378381

Date: 08.03.2019

BIDDING DOCUMENT NO.

THDC/RKSH/CC-9915-371

THDC India Limited hereby

issues Corrigendum No.1 to

'Invitation for Bids' (IFB No.

2018 THDC 378381 dated

05.09.2018) due to change in

'Qualification Requirement'

(QR).

Download of Bidding Documents

has been extended upto

02.04.2019, 1500 hrs (IST).

Bids for Stage-I (Techno-

Commercial Bid) shall be

received up to 15.00 hrs (IST)

on 02.04.2019 and shall be

opened on 03.04.2019 at 1500

hrs (IST).

All other terms and conditions

remain unchanged.

For complete Bidding

Documents along with

Amendments/Clarifications and

Corrigendum, please visit

www.thdc.co.in or contact :

GM (Corporate Contracts),

THDC India Ltd.,

Pragati Bhawan, By-Pass

Road, Pragatipuram, Rishikesh 249 201, Tel: 0135-2431461/

2473229/2473407

Email: corpcontract@thdc.co.in

Website:

https://www.eprocure.gov.in

or www.thdc.co.in

Registered Office:

BHAGIRATHI BHAWAN, (TOP

TERRACE),

BHAGIRATHIPURAM,

TEHRI GARHWAL-249001

CIN: U45203UR1988GOI009822

MUTUAL

https://www.eprocure.gov.in or

Markets end flat after volatile trade 2.72 points, or 0.01%, at

LUMAX

PRESS TRUST OF INDIA Mumbai, March 14

BENCHMARK INDICES SEN-SEX and Nifty closed almost flat on Thursday after a volatile trade as gains in financials and power stocks were balanced out by heavy profit booking in IT and energy counters. The BSE Sensex erased its

early gains to end up by just

Punjab & Sind Bank

(A Govt. of India Undertaking) HO Marketing & Insurance Department 21, Rajendra Place, New Gebi -110008, Phone: 811-35832351

TENDER NOTICE

Sealed tenders are invited for

Selection of General Insurance

Company for Corporate

Agency tieup for General

insurance. For specifications &

other relevant details, RFP may

be downloaded from Bank's

website www.psbindia.com.

Any further change related to the

said Tender shall be posted on

37,754.89, extending the winning run to a fourth session.

The broader NSE Nifty closed marginally up by 1.55 points, or 0.01%, at 11,343.25 as gains in financials like IndusInd Bank, Yes Bank, pharma and power stocks were offset by losses in IT, energy and auto stocks.

Financials such as IndusInd

Bank, Yes Bank, Kotak Bank and HDFC rose up to 2.84% on expectations of loan growth following the RBI's move to inject liquidity through the dollar-rupee swap auction.

The RBI on Wednesday said it would inject long-term liquidityworth \$5 billion into the system through dollar-rupee swap arrangement with banks for three years.

DK JAIN

Phone: 020 66304617, 66304604, Email: shares@lumaxmail.com,

Regd. Office: Plot No.70, Sector No.10, PCNTDA, Bhosari, Pune-411026, Maharashtra

LUMAX AUTO TECHNOLOGIES LIMITED

Website: www.lumaxautotech.com, CIN: L31909MH1981PLC025519 Form No. INC-26 [Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of

> registered office of the Company from one state to another BEFORE THE CENTRAL GOVERNMENT

(REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION) In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Lumax Auto Technologies Limited having its registered office at Plot No. 70, Sector No. 10, PCNTDA, Bhosari, Pune-411026, Maharashtra Applicant Company

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government, power delegated to Regional Director under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution to be passed by way of Postal Ballot to enable the Company to change its registered office from "State of Maharashtra" to the "National Capital Territory(NCT) of Delhi".

The Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot along with the Postal Ballot Form on January 30, 2019 for seeking shareholder's approval. The last date of receipt of Postal Ballot Form from the shareholders is March 21, 2019 and the result of Postal Ballot shall be declared on or before March 27, 2019.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region at Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned

"Plot No.70, Sector No. 10, PCNTDA, Bhosari, Pune-411026. Maharashtra"

> For and on behalf of Lumax Auto Technologies Limited

> > Ashish Dubey

Chief Financial Officer

Bank's website only. Asstt. Gen. Manager (M&I) "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in

any manner whatsoever.

MUTUALFUNDS

Haq, ek behtar zindagi ka.

NOTICE

Place: Pune

Date: 14.03.2019

UTI FIXED TERM INCOME FUND - SERIES XXXI - X (1168 DAYS)

NFO opens on	Friday, March 15, 2019		
NFO closes on	Monday, March 18, 2019		
Date of allotment	Tuesday, March 19, 2019		
Maturity date	Monday, May 30, 2022		

During the New Fund Offer, the units of the scheme will be sold at the face value of ₹10/- per unit.

Mumbai

March 14, 2019 Toll Free No.: 1800 266 1230

Website: www.utimf.com

For Existing Registered Investors Type ESOA to 5607090 to request for Account Statement.*



your Folio Balance." #Subject to Terms & Conditions

Type BAL <Folio no>

to 5607090 to know

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (El, Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-U65991MH2002PLC137867). For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual

Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form. UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual

Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MUTUAL

INDIABULLS MUTUAL FUND (IBMF) Investment Manager: Indiabulls Asset Management Co. Ltd. (AMC)

Registered Office: M - 62 & 63, 1st Floor, Connaught Place, New Delhi - 110 001. Tel.: (011) - 30252900, Fax: (011) - 30252901, Website: www.indiabullsamc.com CIN: U65991DL2008PLC176627

Notice cum Addendum No. 32/2018

Notice cum Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Indiabulls Nifty50 Exchange Traded Fund (An open-ended Scheme tracking Nifty 50 Index)

Notice is hereby given to all the investors that the New Fund Offer (NFO) Period of the Indiabulls Nifty50 Exchange Traded Fund has been rescheduled as follows:

Existing NFO Dates	Revised NFO Dates		
New Fund Offer opens on: March 18, 2019	New Fund Offer opens on: April 08, 2019		
New Fund Offer closes on: March 22, 2019	New Fund Offer closes on: April 22, 2019		

All other terms and conditions as mentioned in the SID and KIM shall remain unchanged. Investors are requested to make a note of these changes. As per the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their email id

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SID and KIM of the Scheme.

and mobile number with us to support paper less communications.

For Indiabulls Asset Management Co. Ltd.

(Investment Manager to Indiabulls Mutual Fund)

Sd/-

Uday Diwale Compliance Officer

Place : Mumbai Date : March 14, 2019

Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

BoI to raise ₹400-500 cr from non-core asset sale

PRESS TRUST OF INDIA Mumbai, March 14

STATE-RUN BANK of India on Thursday said it is looking to raise at least ₹400-500 crore from sale of a non-core asset by end-March, a top bank official said.

It could be noted that the bank has been looking to sell its stake in a few non-core assets including Star Union Dai-Ichi Life Insurance, STCI Finance and Sidbi.

Place: Kolkata

means ("e-voting").

Shareholders are informed that:

Friday, April 12, 2019;

Ballot Form will be treated as invalid:

provided on the Postal Ballot Form:

Intime for voting after the said date and time;

date and time will be considered invalid:

https://instavote.linkintime.co.in.

Date: 14th March, 2019

director and CEO Dinabandhu Thursday the process to sell non core asset is on and the bank has already floated request for proposals (RFPs).

The bank's managing

the offer it has received, he said."...It will take some time. We are very hopeful of one transaction will be completed by March-end. We may be able to raise around ₹400-500

WPIL Limited

CIN L36900WB1952PLC020274

Registered office: Trinity Plaza, 3rd Floor,

84/1A, Topsia Road (South), Kolkata - 700 046

NOTICE

Notice is hereby given that the items of business set out in the Postal Ballot Notice

dated February, 12, 2019, may be transacted by Postal Ballot which includes

voting by electronic means and dispatch of said notice has been completed on

Tuesday, March, 05, 2019. The voting period commenced from Tuesday, March,

05, 2019 at 10.00 A.M and shall end on Wednesday, April, 03, 2019 at 5.00 P.M.

The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Postal

Ballot received from Member beyond said date will not be valid. The aforesaid

notice, Postal Ballot Form and instructions for e-voting process will be available

on the Company's website at http://www.wpil.co.in and website of NSDL at

http://www.evoting.nsdl.com. In case of any query, relating to e-voting, and voting

through Postal Ballot, Members may contact NSDL at toll free No.1800-222-990

and MCS Share Transfer Agent Ltd at Telephone No. (033) 4072 4051-53

Quick Heal

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

CIN - L72200MH1995PLC091408

Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 7th Floor, Viman Nagar,

Pune 411014, Maharashtra, India; Phone: +91 20 66813232.

Website: www.quickheal.co.in; Email: cs@quickheal.co.in

Contact Person: Mr. Vinav Agarwal, Associate Company Secretary and Compliance Officer

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Quick Heal Technologies Limited (the "Company"), pursuant

to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies

Act, 2013 (the "Act") read with the Companies (Management and Administration) Rules,

2014, as amended (the "Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as

amended, is seeking approval of its Members by way of Special Resolution for buyback

of up to 6,363,636 fully paid-up equity shares of face value of Rs. 10 each ("Equity

Shares") in accordance with the Securities and Exchange Board of India (Buy-back

of Securities) Regulations, 2018, as set out in the Notice of Postal Ballot dated

March 7, 2019 ("Postal Ballot Notice"), through Postal Ballot and voting by electronic

For the purpose of e-voting, the Company has engaged the services of Link Intime India

Private Limited ("Link Intime"), Mr. Javavant B Bhave, Company Secretary, (FCS No.

4266, C.P. No.: 3068) has been appointed as the Scrutinizer to conduct the Postal Ballot

(a) the Company has completed dispatch of the Postal Ballot Notice through (i) e-mail to

the Members whose email IDs are registered with the Company/Depositories; (ii)

physical copies of Postal Ballot Forms and self-addressed postage prepaid business

reply envelopes to the Members, whose email IDs are not registered with the Company/Depositories, through permitted modes on Wednesday, March 13, 2019;

(b) the voting period (through Postal Ballot Forms / e-voting) commences at 09.00 hours IST on Thursday, March 14, 2019 and ends at 17.00 hours IST on

(c) the shareholders can opt for only one mode of voting, i.e., either by physical ballot or e-voting. In case shareholders cast their votes through both the modes, votes cast through e-voting shall be treated as valid and votes cast through the physical Postal

(d) a shareholder who has not received Postal Ballot Form may apply to the Company by

facility, he can do so using the E-voting Event Number, User Id and Password

hours IST on Friday, April 12, 2019, and the e-voting module shall be disabled by Link

17.00 hours IST on Friday, April 12, 2019, and any postal ballot received after the said

voting by way of the physical Postal Ballot Form or e-voting. A person who is not a

shareholder as on the Cut-off date should treat this notice for information

(k) Postal Ballot Notice is also available at the Company's website www.quickheal.co.in

For e-voting instructions, the shareholders are requested to go through the instructions given in the Postal Ballot Notice and in case of any gueries/grievances connected with

e-voting, the shareholders may refer to Frequently Asked Questions ("FAQs") and

Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help

The results of the Postal Ballot will be declared on or before 1700 Hours IST on

April 15, 2019, by the Managing Director of the Company or any other person authorized

by him at the Registered Office at Marvel Edge, Office No. 7010 C & D, 7th Floor, Viman

Nagar, Pune 411014. The results along with the Scrutinizer's Report will be displayed at

the Registered Office of the Company. The results shall be communicated to the Stock

Exchanges (BSE Limited and National Stock Exchange of India Limited) and the

same along with the Scrutinizer's Report will also be displayed on the Company's

website www.quickheal.co.in as well as on Link Intime's website

section or write an email to enotices@linkintime.co.in or call at +91 (22) 49186000.

as well as on Link Intime's website https://instavote.linkintime.co.in.

(f) a shareholder who intends to vote through e-voting should exercise his vote by 17.00

(g) the Postal Ballot Forms duly completed and signed should reach the Scrutinizer by

(i) A shareholder whose name appears on the Register of Members / List of Beneficial Owners as on the Cut-off date i.e. Friday, March 01, 2019 will be considered for

an e-mail to cs@quickheal.co.in and request for a duplicate Postal Ballot Form; (e) in case a shareholder, who has received a Postal Ballot Form, wishes to avail e-voting

and e-voting process in a fair and transparent manner.

Security Simplified

Mohapatra told reporters on

The lender is examining all that the bank was looking to

For WPIL LIMITED

General Manager (Finance)

and Company Secretary

U. Chakravarty

Mohapatra told reporters on the sidelines of a Ficci-IBA event. He, however, did not disclose the name of the asset the bank is hopeful to sell by this fiscal-end.

raise around ₹1,000-1,200 crore by selling its entire 28.96 percent stake in Star Union Dai-Ichi Life Insurance.

PTI had earlier reported

life insurance company are Union Bank of India and the Japanese major Dai-Ichi Life Insurance Company.

The bank had also earlier planned to raise around ₹800 crore by selling stake in STCI Finance and Sidbi. It holds 29.96% stake in STCI Finance, while it owns 2.84% in Sidbi.

Mohapatra said he sees resolution of debt-ridden Essar The other partners in the Steel in this quarter.

303, 3rd Floor, Plot D-190, Phase 8B, Sector 74,

Industrial Area SAS Nagar Mohali 160071 Punjab.

EXTENSION FORM G - RICHA INDUSTRIES LIMITED Refer to Form G published in Financial Express & Amar Ujala on 22.02.2019 for corporate debtor RICHA INDUSTRIES LIMITED under Regulation 36A (1) of the IBBI

(Insolvency Resolution Process of Corporate Persons) regulation 2016; the last date for receipt of expression of interest which was 10.03.2019, now stand extended to 29.03.2019 & all other timelines are also extended accordingly. IBBI/IPA-001/IP-P00178/2017-18/10357 Resolution Professional Richa Industries Limited Date: 14.03.2019

OSBI IT - Special Projects - III, State Bank Global IT Centre, Om Sagar Building, 3rd Floor, Plot No D-222/2, MIDC Nerul, Navi Mumbai - 400 706.

REQUEST FOR PROPOSAL (RFP) State Bank of India has issued a RFP for procurement of "Subscription Based Digital Signage Solution (DSS) &

Services on OPEX model". Please see "Procurement News" at Bank's website https://bank.sbi Place: Navi Mumbai

Date: 15/03/2019

Deputy General Manager (IT -SP - III)

Corrigendum to e-Tender No.: DCB-CCD-LHEP-STAGE-1-422-01 Online bids (e-tender) on Domestic Competitive Bidding (DCB) were invited by SJVN Ltd. for EPC Contract package, covering Design & Engineering services, Civil and Hydro-Mechanical works of Luhri Hydroelectric Project, Stage-I (210 MW) in Distt. Shimla and Kullu in Himachal Pradesh. The dates for document availability, submission and opening of bids for said tender have now been extended. Bid Document is now available for download upto 17.04.19. Revised date for bid submission is 18.04.19 (1300 Hrs) and revised date of bid opening is 19.04.19 (1500 Hrs).

HOD (Civil Contracts), SJVN Ltd.

एसजेवीएन लिमिटेड (भारत सरकार एवं हिमाचल प्रदेश सरकार का संयुक्त उपक्रम) SJVN Limited (A Joint Venture of Govt. of India and Govt. of H.P.)

A Mini Ratna & Schedule 'A' PSU. CIN: L40101HP1988G0I008409

For more details visit websites www.sjvn.nic.in, https://sjvn.abcprocure.com and

Corporate Head Quarters, Shanan, Shimla-171006 (H.P.) E-mail: civilcontract@sjvn.nic.in

Save Energy For Benefit Of Self & Nation

Place: Mohali

I HDFC

BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the declaration of dividend in the Dividend Option(s) offered under the following Scheme(s) / Plan(s) of the Fund and fixed the Record Date as Wednesday. March 20, 2019

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day):				
Name of the Scheme / Plan / Option	Amount of Dividend# (₹ per unit)	Impact of Dividend Distribution on NAV (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV as on March 13, 2019 (₹ per unit)
HDFC Equity Fund - Regular Plan - Dividend Option	5.05	5 000	10.00	55.243
HDFC Equity Fund - Direct Plan - Dividend Option	5.25	5.929	10.00	58.895

#The dividend will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date. Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option(s) of the above

Schemes / Plans would fall to the extent of payout and statutory levy, if any. Income distribution / Dividend will be paid to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statement of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the Dividend Option(s) of aforesaid Schemes /

Plans on the Record Date. With regard to Unit holders of the aforesaid Schemes / Plans who have opted for Reinvestment facility under the Dividend Option(s), the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution / Dividend amount at the prevailing ex-dividend NAV per Unit on the Record Date.

Unit holders who have not opted for Dividend payout through electronic mode(s) are advised to opt for the same at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of direct credit of the proceeds into the bank account as also avoiding loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please update the IFSC and MICR Code in order to get payouts via electronic mode into the bank account.

Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

> Sd/-Chief Compliance Officer

For HDFC Asset Management Company Limited

Place : Mumbai

Date: March 14, 2019

Date: March 14, 2019 Place: Pune

Kailash Katkar Managing Director and CEO

For Quick Heal Technologies Limited

MUTUAL FUND


Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

(or the immediately following Business Day, if that day is not a Business Day):				
Name of the Scheme / Plan / Option	Amount of Dividend# (₹ per unit)	Impact of Dividend Distribution on NAV (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV as on March 13, 2019 (₹ per unit)
HDFC Equity Fund - Regular Plan - Dividend Option	5.25	5.929	10.00	55.243
HDFC Equity Fund - Direct Plan - Dividend Option	5.25	5.323	10.00	58.895

जिल्ह्यात ८४,४०,६०७ मतदार

पुणे, दि. १४ - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात एकूण ८४,४०,६०७ मतदार आहेत; तर एकूण ७,६६६ मतदान केंद्रांची संख्या असणार आहे. यासाठी ५० हजार ४५७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ६३ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.



पुणे लोकसभा मतदारसंघ			
विधानसभा मतदारसंघाचे नाव	पुरुष मतदार	स्री मतदार	एकूण मतदार
वडगावशेरी	२,२२,७०५	२,०३,४५५	४,२६,१६९
शिवाजीनगर	৭,५৭,७४६	१,४६,१६४	२,९७,९१३
कोथरुड	२,०२,९६८	१,८५,४९२	३,८८,४६२
पर्वती	9,00,८0८	9,६७,२२०	३,४५,१३६
पुणे कॅन्टोमेंट	१,४४,६९०	9,3६,४७०	२,८१,१६१
कसबा पेठ	9,89,७५८	૧,४४, ૧२९	२,८५,८९०
एकूण	90,89,089	९,८२,९३०	२०,२४,७३१



बारामती लोकसभा मतदारसंघ				
विधानसभा मतदारसंघाचे नाव	पुरुष मतदार	स्त्री मतदार	एकूण मतदार	
दौंड	9,42,030	9,३८,३७२	२,९१,११५	
इंदापूर	१,५६,३४९	१,४२,०६३	२,९८,४१३	
बारामती	१,५६,३४९	१,४२,०६३	३,३४,४८९	
पुरंदर	१,७९,९९६	9,६३,६५४	३,४३,६५७	
भोर	9,८३,२७०	१,६३,७५ ६	३,४७,०२८	
खडकवासला	२,४६,११७	२,१६,४५७	४,६२,५७६	
एकूण	90,९9,६३२	९,९८,६२५	२०,७७,२७८	

मावळ लोकसभा मतदारसंघ					
विधानसभा मतदारसंघाचे नाव	पुरुष मतदार	स्त्री मतदार	एकूण मतदार		
पनवेल	२,७५,४६६	२,३९,२९३	५,१४,७५९		
कर्जत	৭,४০,३७४	9,34,089	२,७५,४१६		
उरण	9,88,240	१,४२,३६९	२,८६,६२०		
मावळ	9,09,889	9,६०,१२१	३,३२,११२		
चिंचवड	२,५४,०१८	२,२२,५९८	४,७६,६४३		
पिंपरी	9,७९,६९9	9,६9,८८८	३,४१,५८३		
एकूण	99,६५,७९०	90,६9,३90	२२,२७,१३३		

शिरूर लोकसभा मतदारसंघ				
विधानसभा मतदारसंघाचे नाव	पुरुष मतदार	स्त्री मतदार	एकूण मतदार	
जुन्नर	9,42,09८	१,४४,०३२	२,९६,०५०	
आंबेगाव	৭,४२,७१५	१,३४,०९९	२,७६,८१४	
खेड–आळंदी	9,६५,३३०	१,५१,१०६	३,१६,४३६	
शिरूर	१,८६,३९८	१,७०,८६५	३,५७,२६३	
भोसरी	२,१९,१४५	9,८०,०८9	३,९९,२३६	
हडपसर	२,४६,७६२	२,१८,८८३	४,६५,६६६	
एकूण	99,9२,३६८	९,९९,०६६	२१,११,४६५	

भाजप उमेदवारीचा सस्पेन्स कायम

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले : बापटांचा स्नेहमेळावा तर शिरोळेंच्या भेटीगाठी

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १४ - लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असतानाच; दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पुण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि विद्यमान खासदार शिरोळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्याचवेळी शिरोळे यांच्याकडून उमेदवारीबाबत कोणतेही जाहीर भाष्य केले जात नसल्याने तसेच बापट यांनीही आपण उमेदवार नसल्याचे जाहीरपणे सांगण्यात येत नसल्याने भाजपच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपचे राज्यातील ११ विद्यमान खासदार डेंजरझोनमध्ये असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यात पुण्यातील विद्यमान खासदार शिरोळे यांच्याही नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यातच पालकमंत्री गिरीश बापट यांनीही उमेदवारीसाठी जोर लावला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून खासगीत बापट यांचे नाव घेतले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी बापट यांनी थेट नागपूर गाठत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला कार्यअहवाल प्रकाशीत केला आहे. मात्र, या कार्य



अहवालामागे थेट उमेदवारीची मागणी केली असल्याची चर्चा आहे. त्यानंतर बापट यांनीही आपण उमेदवार नाही असे कधीच सांगितले नाही तसेच पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. गेल्या तीन-चार दिवसांत भाजपमध्ये 📕 ११ विद्यमान खासदार डंजरझोनमध्ये

पुण्याच्या उमेदवारीबाबत हालचाली सुरू झाल्याने बापट पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी आपल्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी नुकताच कार्यकर्ता मेळावा घेतला आहे. त्यात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण देण्यात आले होते.

त्यानंतर आता बापट यांनी आपली ही संपर्क मोहीम अधिक तीव्र केली असून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिक यांचे स्नेहमेळावे घेतले जात आहेत. त्यात कार्य अहवालाची माहिती

विद्यमान खासदार शिरोळेही सक्रिय

दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार शिरोळेही सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून आमदार तसेच, नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यासाठी शिरोळे यांनीही वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत शिरोळे यांनी बहुतांश नगरसेवकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली असून त्यांच्याकडून पाठिंबा मिळविला जात आहे. त्यामुळे शिरोळे यांनीही आपला दावा सोडलेला नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे एका बाजूला पुण्याची उमेदवारी कोणाला मिळणार याचे तर्क वितर्क लढविले जात असतानाच या दोन्ही नेत्यांनी पाठिंब्यासाठी कंबर कसली असल्याचे चित्र आहे.

दिली जात आहे. प्रत्यक्षात ही मात्र, लोकसभेसाठी प्रबळ दावेदार लोकसभा निवडणूक असल्याने बापट आपल्या अहवालाचे प्रकाशन या निवडणुकानंतरही करू शकतात.

असलेल्या बापट यांच्याकडून या मध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जात असल्याचे बोलले जात आहे.

दोघांचे काय कर्तृत्व आहे?

विखे, पवारांच्या उमेदवारीनंतर विजय शिवतारे यांचा सवाल

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १४ - राज्यात लोकसभा जागा वाटपामध्ये सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तृत्व आहे? ती केवळ नेत्याची मुले आहेत, म्हणून त्यांना उमेदवार देणार का? असा सवाल शिवसेनेचे नेते आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सुजय विखे हे डॉक्टर आहेत, असे सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे. समाजात हा एकच डॉक्टर नाही, असे शिवतारे म्हणाले. या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करण्याची

जिल्हा परिषदेत

निवडणकांचे बिगुल वाजले

पुणे, दि. १४ - लोकसभा

कार्यालयातील

हळूहळू कमी होण्यास स्रवात झाली.

आठवड्याचा पहिला दिवस म्हटल्यावर

जिल्हा परिषदेत नागरिकांची मोठी वर्दळ

असते. परंतु, आचारसंहिता लागल्यामुळे

खुद पदाधिकारी आणि सदस्यांनी

जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवली असून,

नागरिकांची वर्दळही कमी झाली

आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर

विकासकामे मंजूर करणे, वर्कऑर्डर देणे

आदी प्रक्रियांवर निर्बंध येतात. त्यामुळे

मागील महिन्याभरापासून विकासकामाना

मंज्री देणे, वर्कऑर्डर काढण्यासाठी

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लगबग

सुरू होती. तर विकासकामांमध्ये

स्वतःच्या तालुक्यातील कामांची नावे

यादीत समावेश करण्यासाठी पदाधिकारी

आणि सदस्यांची धावपळ सुरू होती.

परंतु, आचारसंहिता लागली आणि

धावपळ कमी झाली आहे.

वर्दळ

शुकशुकाट

अजित पवारांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यात अपयश

आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. ते पुण्याचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. या जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही. आम्ही तो मार्गी लावला, असे शिवतारे यांनी यावेळी नमूद केले.

उमेदवारी जाहीर होण्यास

उशीर; इच्छुकांमध्ये नाराजी

बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेत आहेत. सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदार म्हणून सुळे यांचे कामे नाही. अशा स्वरुपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. सुळे यांनी अनेक चांगल्या योजना मतदार संघात आणण्याची

पुणे, दि. १४ - अद्यापही उमेदवारी

जाहीर न केल्याने काँग्रेसमधील

इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

एवढ्या उशीरा नावे जाहीर केल्यास

स्वतः केलेल्या विकासकामांच्या

जोरावर नव्हे तर फक्त 'हात' घेऊनच

लढावे लागेल, अशी भावना त्यांच्यात

बाहेरून उमेदवार आयात करण्यात

येणार असल्याची चर्चा पक्ष पातळीवर

जोरदार सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी

आणि कार्यकर्त्यांचे आधीच मानसिक

खच्चीकरण झाले आहे. इच्छ्कांनी तर

वास्तविक एक वर्षे आधी करायला

पाहिजे आणि त्या दृष्टीनेच उमेदवाराला

तयारी करण्यास सांगायला हवे, परंत्

तसे न झाल्याने इच्छुकांची लढण्याची

मानसिकता कमी होत चालली आहे.

पक्षाने या गोष्टींचा विचार

नाराजीच व्यक्त केली आहे

निर्माण झाली आहे.

आवश्यकता होती. असा सल्लाही त्यांनी आवश्यकता होती. मात्र, त्यांनी मागील बारा वर्षांत असे कोणत्याही स्वरुपाचे काम केले नाही. त्यामुळे खासदार म्हणून सुळे या अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका शिवतारे यांनी केली.

> सन २०१४ साली झालेल्या निवडणुकीत सुळे यांना केवळ बारामती तालुक्यामधून लीड मिळाल्याने विजयी झाल्या आहे. इतर तालुक्यात फार कमी मते मिळाली आहेत, असेही शिवतारे

काँग्रेसकडून उमेदवार

आयात करण्यात येणार

असल्याची चर्चा

एक वर्षांचा कालावधी दिल्यास तो

मतदार संघात किमान कामाला सुरुवात

करू शकतो. आपले काम मतदारांना

दाखवू शकतो. मात्र, आता 'लढ'

असे म्हटल्यास केवळ 'हात' घेऊन

'पंजा'च्याच भरवशावर निवडणूक

लढवावी लागणार आहे. सहयोगी

पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी

बारामती आणि अन्य मतदार संघांत

प्रचार करण्यासाठी जातील. अशा

परिस्थितीत एवढ्या उशीरा उमेदवारी

जाहीर झाल्यास या सगळ्या गोष्टींची

सांगड घालणे अवघड होणार आहे.

पक्षाकडून आदेश आल्यास निर्णय घेईन

शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे, याविषयी बोलताना शिवतारे म्हणाले, 'शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. परंतु, आगामी निवडणुकीतील वाऱ्याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली.' बारामती लोकसभा मतदार संघ भाजपकडे असल्याने यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास पुढील निर्णय घेईन, असे शिवतारे म्हणाले.

...तर आरटीओची

परवानगी आवश्यक

करण्यासाठी वापरण्यात

पुणे, दि. १४ - उमेदवाराचा प्रचार

चित्ररथाला पुणे प्रादेशिक परिवहन

कार्यालयातूनही (आरटीओ) परवानगी

मिळ् शकणार आहे. मात्र, अटी व

शर्ती पूर्ण केल्यास ती कार्यालयातून

मिळणार असल्याचे आरटीओकडून

सांगण्यात आले. उमेदवारांची यादी

जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक

वेग येणार आहे. प्रचारादरम्यान अनेक

उमेदवारांकडून चारचाकी वाहनात

बदल करत वेगवेगळे चित्ररथ तयार केले

जातात. यामाध्यातून प्रचार करण्यात

येतो. मात्र, वाहनाचे रुप बदलल्यामुळे

रस्त्यावर धावताना अपघात होणे,

वाहतूक कोंडी होणे यासारख्या समस्या

होऊ शकतात. मोटार कायद्यानुसार

वाहनात कुठलेही बदल करावयाचे

परवानगी घेणे गरजेचे असते. असे

प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय

आरटीओची

असल्यास त्यासाठी

राऊत यांनी सांगितले.

येणाऱ्या

बराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. बराटे म्हणाले, शहरात भाजपचे ९७ नगरसेवक, आठ आमदार तसेच एक खासदार आहे. तर गेल्या दोन वर्षांत भाजपला तीनवेळा अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली. मात्र, या तीनही अंदाजपत्रकात भाजपने केवळ घोषणांच केल्या असून त्यातील काही योजना भाजपला मार्गी लावता आलेल्या नाहीत. तर ज्या प्रकल्पांचे उद्घाटन अथवा काम सुरू झाले आहे. ते आघाडीच्या काळातील आहे.

कुट ने जन देवलयं पुणे माझे

दिलीप बराटे यांची भाजपवर टीका

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १४ - महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गेल्या दोन वर्षांत पुणेकरांना केवळ आश्वासने दिली असून त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात भाजपला यश आलेले नाही. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. त्यामुळे 'कुठे नेऊन ठेवलयं पुणे माझे' हे म्हण्याची वेळ पुणेकरांवर आली असल्याची टीका महापालिकेचे विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांनी केली आहे. महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सत्तास्थापनेस शुक्रवारी २ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला

भाजपने केवळ सत्ता आहे म्हणून ती पूर्ण केली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत शुक्रवारी भाजपला सत्तास्थापनेस २ वर्षे पूर्ण

पूर्वसंध्येला बराटे यांची पत्रकार परिषद

भाजपला शहरातील वाहतूक, कचरा, पाणी समस्या सोडविण्यात अपयश आले आहे. नदीसुधारणेचा जायका प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भाजपला पूर्ण करता आलेला नाही. त्याचा फटका पुणेकरांना बसला असून पुणेकरांवर धरणात पाणी असतानाही पाणी कपातीचा समाना करावा लागला असन केवळ सत्ताधाऱ्यांच्या चकांमळे महापालिकेचे स्वच्छ शहराचे मानांकनही घसरले असल्याची टीकाही बराटे यांनी यावेळी केली.

तर वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग कॉलेज, नदीकाठ विकसन, बालगंधर्व रंगमंदीराचा प्नर्विकास तसेच ई-लर्निंगसारखे प्रकल्प केवळ सत्ताधारी भाजपच्या नाकर्तेपणामुळे कागदावरच असल्याची टीकाही बराटे यांनी यावेळी केली.

Quick Heal

क्विक हील टेक्नॉलॉजिज् लिमिटेड

सीआयएन - L72200MH1995PLC091408 **नोंदणीकृत कार्यालय:** मार्व्हल एज्, ऑफिस क्र. 7010, सी ॲण्ड डी, 7वा मजला, विमाननगर, पुणे 411014, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी: +91 20 66813232, वेबसाईट: www.quickheal.co.in; ईमेल: cs@quickheal.co.in

संपर्क व्यक्ति : श्री. विनव अग्रवाल, असोसिएट कंपनी सेक्रेटरी अँड कम्प्लायंस ऑफिसर पोस्टल बॅलट आणि रिमोट ई-व्होटिंग माहिती यांची सूचना

ग्रद्वारे सुचित करण्यात येत आहे की, क्विक हील टेक्नॉलॉजिज लिमिटेड (दि '**'कंपनी'**' कुरूत करण्यात आलेल्या कंपनीज् (मॅनेजमेंट ऑण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स, 2014 दि ''**रुल्स**'') आणि सिक्युरीटीज् ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015 चे रेग्युलेशन 44 बरोबर वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, 2013 च्या (दि '**'ॲक्ट'**') च्या कलम 110 आणि असल्यास, लागू तरतुदीनुसार, तसेच सिक्युरीटीज् ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (बाय–बॅक ऑफ शेअसी) म्युलेशन्स, 2018 अन्यये दिनांक 7 मार्च 2019 रोजी जाहीर केलेल्या पोस्टल बॅलट सूचनेनुसार, (''**पोस्टल बॅलट सूचना'**') पोस्टल बॅलट आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे "**ई-व्होटिंग**") कंपनी स्पेशल रिझोल्यूशनच्या (विशेष ठरावच्या) माध्यमातून प्रत्येकी रू.10 र्शनी मूल्य असणाऱ्या 6,363,636 पर्यतच्या फुल्ली पेडअप, ('**'इक्विटी शेअर्स''**) इक्विटी

शेअर्सची पुनखरेदी करण्यासाठी सभासदांची मंजुरी प्राप्त करू इच्छिते. ई–मतदनासाठी कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('**'लिंक इनटाईम''**) यांच्या मेवा घेतल्या आहेत. पोस्टल बॅलट आणि ई–मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे व नि:पक्षपातीपणे पार गडण्यासाठी श्री.जयवंत बी. भावे, कंपनी सेक्रेटरी, (एफसीएस.नं. 4266, सी.पी.नं.: 3068) यांची नियुक्ती स्क्रूटिनायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअरधारकांना सचित करण्यात येते की: (अ) (1) ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत त्यांना ई–मेल द्वारे आणि (2) ज्यांचा ई–आयडी कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदविलेला नाही त्या सभासदांना स्वत:च्या पत्ता असलेल्या, पोस्टेज आगाऊ भरलेल्या बिझ नेस रिप्लाय एन्व्हलपसह पोस्टल बॅलट योग्य त्या मार्गाने पाठविण्याचे काम कंपनीने बुधवार. दिनांक

13 मार्च 2019 रोजी पूर्ण केले आहे; गुरुवार, दिनांक 14 मार्च 2019 रोजी सकाळी 09:00 वाजता मतदानाची वेळ (पोस्टल फॉर्म्स / ई-मतदान) सुरू होते आणि शुक्रवार, दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी संपते; (क) भागधारक कोणत्याही प्रकारे मतदान करू शकतात म्हणजेच बॅलटद्वारे किंवा ई-मतदान.

जर भागधारकाने दोन्ही प्रकारे मतदान केले तर ई-मतदानाद्वारे केलेले मतदान ग्राह्म धरण्यात येईल आणि पोस्टल बॅलटद्वारे केलेले मतदान अवैध होईल. (ड) ज्या भागधारकांना पोस्टल बॅलट फॉर्म मिळाले नसतील ते कंपनीकडे cs@quickheal.co.in या ईमेलवर अर्ज करून डुप्लिकेट पोस्टल बॅलट फॉर्म मागवू

(इ) पोस्टल बॅलट फॉर्म मिळालेल्या भागधारकाला ई-मतदान करायचे असलल्यास ते पोस्टल बॅलट फॉर्मवर दिलेला ई-मतदान इव्हेंट नंबर, यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून तसे

(फ) ज्या भागधारकांना ई-मतदान माध्यमातून मतदान करायचे असेल त्यांनी आपले मत शुक्रवार, दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5:00 (भारतीय प्रमाणवेळ) वाजेपर्यंत करणे आवश्यक आहे कारण सदर वेळ आणि दिनांकानंतर लिंक इनटाईम

मतदानासाठी असलेले ई-मतदान मोड्यूल डिसेबल करतील; (ग) पूर्णपणे भरलेले आणि स्वाक्षरी केलेले पोस्टल बॅलट फॉर्म स्कुटिनायझरकडे शुक्रवार, दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5:00 (भारतीय प्रमाणवेळ) वाजेपर्यंत

पोहोचले पाहिजेत. त्यानंतर आलेले पोस्टल बॅलट फॉर्म अवैध ठरतील: (य) ज्या भागधारकाचे नाव कटऑफ (निर्णायक तारखेस) दिनांकाला म्हणजे शुक्रवार, दिनांक 01 मार्च 2019 रोजी मेंबर्स रजिस्टर / लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदविलेले दिसत असेल त्यांनाच पोस्टल बॅलट फॉर्म किया ई-मतदान करण्यासाठी विचारात घेतले जाईल. कटऑफ दिनांकाला ज्या व्यक्ती भागधारक नसतील त्यांनी सदर सूचना फक

माहितीसाठी आहे असे समजावे (क) पोस्टल बॅलट सूचना कंपनीची वेबसाईट www.quickheal.co.in तसेच लिंक इनटाईम यांची वेबसाईट htttp://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे.

ई–मतदानाबाबतच्या सूचनांसाठी भागधारकांना पोस्टल बॅलटवर दिलेल्या सूचना पाहण्याची विनंती करण्यात येते तसेच ई-मतदानासंबंधी अन्य स्पष्टीकरण /चौकशीसाठी भागधारक या htttp://instavote.linkintime.co.in वेबसाईटचा फ़िक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स "एफएक्यू") सेक्शन पाह् शकतात किंवा हेल्प सेक्शनमध्ये असलेले इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा enotice@linkintime.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा +91(22) 49186000 वर फोन करू शकतात.

पोस्टल बॅलटचे निकाल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केल्या गेलेल्या अन्य अधिकृत व्यक्तीद्वारे दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5:00 वाजता किंवा त्यापूर्वी मार्व्हल एज, ऑफिस क्रमांक 7010 सी आणि डी, 7वा मजला, विमाननगर, पुणे 411014 येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात घोषित करण्यात येतील. स्क्रुटिनायझरच्या अहवालासह निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येतील. निकाल स्टॉक एक्सचेंजेस (बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड)यांना कळविण्यात येतील आणि ते कंपनीची वेबसाईट www.quickheal.co.in वर तसेच लिंक इनटाईमची वेबसाईट htttp://instavote.linkintime.co.in वर प्रदर्शित करण्यात येतील.

क्विक हील टेक्नॉलॉजिज लिमिटेड करिता

तारीख : 14 मार्च, 2019 कैलास काटकर मॅनेजिंग डायरेक्टर ॲप्ड सीईओ

सोमवारी भाजप-सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १४ - भाजप-सेनेचा महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १८ मार्च रोजी पुण्यात बालगंधर्व येथे होणार आहे. परंत्,

उमेदवारी जाहीर होतील, अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत आहे.

मेळाव्यासाठी सोलापूर, बारामती, माढा, शिरुर, मावळ, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मेळाव्याला या अपेक्षित आहेत. या मेळाव्यात सर्व मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य हे विशेष निमंत्रित असणार आहेत. हा मेळावा १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता

होणार आहे. परंतु, त्या आधी पुण्याची आणि पश्चिम महाराष्ट्राची उमेदवारी जाहीर होणार का ? याविषयी कार्यकर्त्यांमध्ये

नारळ ठरणार आहे.

संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क ठराविक प्रमुख याच्यासह पदाधिकाऱ्यांना केले निमंत्रित असल्याने पासची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी पासेस संदर्भात संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांना संपर्क करावा, असे फडणवीस आणि ठाकरे यांचे संभ्रम निर्माण झाला आहे. या आधी आवाहन पालकमंत्री गिरीश बापट

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण मार्गदर्शन होणार आहे. तसेच, उमेदवारांची नावे जाहीर झाल्यास, आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आहे. १८ मार्चच्या आत तरी काही यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे हा मेळावा खासदारकीच्या प्रचाराचा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे : २ लाख नव मतदार

पुणे जिल्ह्यात २३३ मतदान केंद्र वाढणार

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. १४ - जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नाव नोंदणी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ लाख नव मतदार वाढले आहेत. मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात २३३ मतदान केंद्र वाढणार असून त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्यावत करण्याची मोहिम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या



यंदा जिल्ह्यात ७ हजार ८९९ मतदान केंद्रे

मतदारांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात चौदाशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र, तर ग्रामीण भागात बाराशे मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या ७ हजार ६६६ होती. आता जिल्ह्यात एकूण २३३ मतदान केंद्रे वाढणार असल्याने एकूण मतदान केंद्रांची संख्या ७ हजार

नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे नाव नोंदविण्यासाठी मोहिम राबविली वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये सुध्दा मतदार

होती. तसेच, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विशेष मोहिम राबविली होती. या सर्व मोहिमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

८९९ होणार आहे.

यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले. या सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संक्षिप्त ई-निविदा सूचना

सा. फ्. पुणे विद्यापीठ परिसरातील खालील अ.क्र. १ ते ३ कामाकरिता सार्वजनिक बांधकाम/केंद्रीय सार्वजनिक बांधकाम अथवा इतर शासकीय/निमशासकीय संस्थेतील योग्य श्रेणीतील वैध नोंदणीकृत स्थापत्य ठेकेदाराकडून व अ.क्र. ४ कामाकरिता शासकीय/ निमशासकीय संस्थेतील योग्य श्रेणीतील वैध नोंदणीकृत विद्युत अथवा अग्निशामक परवानाधारक ठेकेदाराकडून बी-१ नम्न्यात दोन लिफाफा पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा

१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण

(C.A. No. 2018-19/SPPU/ESTATE/EE/CIVIL/20) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात क्रीडा संकुलातील जिमनॅशियम व शूटींग रेंज इमारतीमध्ये अकॉस्टीकल काम करणे. (सहावी वेळ)

(C.A. No. 2018-19/SPPU/ESTATE/EE/CIVIL/06) ३. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात क्रीडा संकुलामध्ये इनडोअर हॉलचे अकॉस्टीकल आणि स्ट्रक्चरल ग्लेझिंगचे काम करणे. (तिसरी वेळ)

(C.A. No. 2018-19/SPPU/ESTATE/EE/CIVIL/11) ४. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात क्रीडा संकुलामध्ये अग्निशामक यंत्रणा बसवणे. (सातवी वेळ)

(C.A. No. 2018-19/SPPU/ESTATE/EE/ELECT/06)

अटी व शर्ती - इतर अटी व शर्तीसाठी सविस्तर निविदा महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या ई-निविदा पोर्टलवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. तसेच ई-निविदा सूचना www.unipune.ac.in या संकेतस्थळावरसुद्धा

जाहिरात क्र. - १५ दिनांक १५/०३/२०१९ डॉ. प्रफुल्ल पवार कुलसचिव